## ALNA TRADING AND EXPORTS LIMITED

CIN:L51900MH1981PLC025145

Allana House, Allana Road Colaba, Mumbai – 400001 Maharashtra, India Phone: (91-22) 22811000, 61498000 Email: secretarial@allana.com Website:www.alna.co.in

Dated: February 07, 2025

**To, BSE Limited,**Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Mumbai - 400 001

Reference: BSE Code: 506120 | ISIN: INE07I701011

**Subject:** Newspaper Advertisement – Disclosure under Regulation 30 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

Dear Sir/Madam,

In compliance with Regulation 30 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we hereby submit copies of newspaper advertisements published in *Active Times* (English) and *Sagar* (Marathi) on February 07, 2025. These advertisements pertain to the outcome of the Board Meeting held on February 06, 2025, wherein the unaudited financial results for the third quarter ended December 31, 2024, were considered and approved.

A copy of the published advertisements is enclosed herewith for your reference and records.

We request you to kindly take the same on record and acknowledge receipt.

Thanking You,

Yours Sincerely,

For Alna Trading and Exports Limited

**Mithun Patel** 

Company Secretary & Compliance Officer



#### **PUBLIC NOTICE**

TAKE NOTICE Under instruction of my client **Mr. Vinod Devadas Dasari** has purchased Room No 502, Floor-5th, Building No. C, Parel Shivner Co-op Housing Society Ltd Kasturba Gandhi Nagar, Dainil Shivner Marg, Worli, Mumba 400018 from Mr. Narayan Sadashiv Kavle by way of registered sale Deed dated 31/03/2024 bearing No. BBE2-7770-2024, Property more particularly described in the Schedule hereunder written ("the

I hereby invites claims o objections from the heir or heirs or other claimant or claimants to the transfer of the said shares, share certificate and interest of the my client, in the capital/property of the society mention in schedule or otherwise howsoever, I hereby requested to make the same know requested to make the same known in writing along with supporting documents to the undersigned at office no 205, Sai Shraddha Building, Senapati Bapat Marg Elphinstone Road Mumbai-400013 within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/ hey/ thair science. support of his/ her/ their claims objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital /property of the society. Failing which it shall be constructed and accepted that there does not exist any such claim and/or the same shall be constructed as having bee non-existent/ waived/ abandoned

SCHEDULE OF THE PROPERTY Room No 502, Floor-5th, Building No.C, Parel Shivneri Co-op Housing Society Ltd, Kasturba Gandhi Nagar, Dainik Shivner Marg, Worli, Mumbai 400018

Date: 07.02.2025 Place: Mumbai

Sd/-Adv. Sagar Marathe Advocate

### PUBLIC NOTICE Notice is hereby given that the

following Share Certificates have been reported lost/misplaced: 1. Shop No. S 01A, Share Certificate No. 27, Distinctive Nos. from 141 to 145 (both inclusive) of 5 shares of Rs. 50/- each, of Mili Co-Op Housing Society Ltd., Mahim (West), Mumbai - 16, in the name of M/s. Goa Portuguesa Restaurant Pvt. Ltd.

2. Shop No. 11, Share Certificate No. 32 Distinctive Nos. from 156 to 160 (both inclusive) of 5 shares of Rs. 50/- each, of Mili Co-Op Housing Society Ltd., Mahim (West), Mumbai-16, in the name of Dr. Suhas Laxman Awchat and Smt. Deepa Suhas Awchat.

3. Shop No. 09, Share Certificate No. 1. Distinctive Nos. from 201 to 210 (both inclusive) of 10 shares of Rs. 50/- each, of Milli Co-Op Housing Society Ltd., Mahim (West), Mumbai-16, in the name of M/s. Goa Portuguesa Restaurants Pvt. Ltd.

4. Garage No. 5, Share Certificate No. 12, Distinctive Nos. from 211 to 220 (both inclusive) of 10 shares of Rs. 50/- each, of Mili Co-Op Housing Society Ltd., situated at T. H. Kataria Road, bearing Final Plot No. 30, TPS - II, Mahim (West), Mumbai - 16, in the name of **Mrs**. Deepa Suhas Awchat.

An application has been made by Members / Directors Suhas Laxman Awchat and Mrs. Deepa Suhas Awchat to the Society for the issuance of duplicate share

The Society hereby invites claims or objections (in writing) for the issuance of duplicate share certificates within 14 (fourteen) days from the publication of this public notice. If no claims or objections are received during this period, the Mili Society shall be free to issue the duplicate share certificates.

Sd/-Hon. Secretary

Mili Co-op Housing Society Ltd. Plot No. 30, Opp. Mahim Head Post Office, T. H. Kataria Road, Mumbai - 400016.

Place: Mumbai Date: 06/02/25

#### **PUBLIC NOTICE**

Notice is hereby given that my client MRS.MANISHA PRATAP BANE alias Manisha Ramchandra Shigwan is entitled to Flat No.-603, A wing, 6th Floor, admeasuring about 419.50 Sq. Ft. Carpet area in the building Sea shell society known as Charkop Annapurna CHS LTD, situated at Plot No.5, RSC 25, Sector 8, Kandivali, West, Mumbai-400067; Village Kandivali,, Taluka Borivali of Mumbai Suburban District, in the Registration District And Sub District of Mumbai City (hereinafter referred to as "the said property") My client have represented that the said property was originally allotted to MRS. SANGITA RAJESH GOEL by society dated 07/10/2012. MRS.MANISHA PRATAP BANE alias Manisha Ramchandra Shigwan has purchased said flat through Agreement for Sale Registration No.BRL-4-17659-20218, Dated 04/12/2018, The said original Allotment Letter Dated 07/10/2012 is misplaced/lost by my client.

All person/s having any claim/interest in the said property or any part thereof on account of the transfer of right, title and interest of MRS. MANISHA PRATAP BANE alias Manisha Ramchandra Shigwan by way of inheritance, easement, reservation, maintenance or otherwise howsoever is hereby requested to inform and make the same known to the undersioned in writing, together with supporting documents in evidence thereof within 14 (fourteen) days from the date of publication of this notice hereof at office address, failing which the claims or demands, if any, of such person or persons will be deemed to have been abandoned, surrendered, relinquished, released, waived and given up, ignoring any such claims or demands and no subsequent claims or demands will be entertained and for which my client shall not be responsible.

Place: Mumbai Date: 07.02.2025

Sumitra Lahu Bhalerao Advocate, High Court, D-43/165, Jeevan Deep CHSL Sector1 Charkop, Kandivali (W), Mumbai-67 9325723844.

## ALNA TRADING AND EXPORTS LIMITED

CIN:1.51900MH1981PLC025145
Registered Office: Allana House, Allana Road, Colaba, Mumbai-400 001. website:www.alna.co.in
STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31'2024 (Rs. in in Lakhs except per share data

PARTICULARS	Quarter Ended Dec 31, 2024 Reviewed	Nine Months ended Dec 31, 2024 Reviewed	Quarter Ended Dec 31, 2023 Reviewed
Total Income from operations (Net)	0.01	0.65	0.03
Net Profit/ (Loss) for the Period after tax	(1.62)	(4.35)	(2.41)
Other Comprehensive Income (After tax)	-	-	-
Total Comprehensive Income for the			
Period after tax	(1.62)	(4.35)	(2.41)
Equity Share Capital	20.00	20.00	20.00
Reserves (excluding Revaluation			
reserves as shown in the Balance sheet			
of previous year)	-	-	-
Earning Per share (Face value of			
Rs.10/- each) (* Not annualised)			
a) Basic	(0.81)*	(2.18)*	(1.20)*
b) Diluted	(0.81)*	(2.18)*	(1.20)*
Meteo			

Notes:
1) The above results for the quarter and nine months ended December 31, 2024 have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at their meeting held on February 6, 2025. The same was subjected to "Limited Review" by the Statutory Auditors of the Company, as required under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosures requirements) Regulations, 2015.
2) The above is an extract of the detailed format of Quarterly Unaudited Financial Results

The above is an extract of the detailed format of Quarterly Unaudited Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com).

By Order of the Board For Alna Trading And Exports Ltd

(Anwar Husain Chauhai Place : Mumbai Date : February 6, 2025 DIN: 00322114

## PUBLIC NOTICE

TAKE NOTICE THAT, I am instructed and authorized by my clients unencumbered right, title and interest of Mr. Amit Lalchandji Jain & Mrs. Ruchita Amit Jain ("Owners"), with respect to the Said Property (as more particularly described in the **Schedule** hereunder written).

**ANY PERSON / ENTITY** having any claim, right, title, benefit, interest, objections and/or demand in respect of the Said Property by any way of inheritance, share, sale mortgage, assignment, exchange, lien, license, deposit of title deeds, pledge, gift occupation, possession, tenancy, sub-tenancy, leave and license, lease, sub-lease transfer of title or beneficial interest under any trust, maintenance, bequest succession, family arrangement / settlement, litigation, Decree or Court Order, Award of any Court of Law or encumbrance howsoever or otherwise is hereby required to intimate to the undersigned at the below mentioned email address or postal address, in writing within 14 (Fourteen) days (both days inclusive) from the date of publication of this Notice of his / her / it's such claim and/or objection, if any, with all supporting documents duly certified / notarized in that regard: failing which the Title of the Owners with respect to the Said Property shall be deemed to be unencumbered and the claim(s) and/or objections, if any, of such person/entity shall

Kindly note that objection(s) / claim(s), if any, has to be in writing and supported by documents (duly notarized as true copies) and only then such objection(s) / claim(s)

SCHEDULE
(Description of the Said Property)

5 (Five) fully paid-up shares of Rs.50/- (Rupees Fifty only) each, aggregating to Rs.250/- (Rupees Two Hundred and Fifty only) issued by Swatantra Bhavan Cooperative Housing Society Limited under Share Certificate bearing No. 314 dated 01\*\* March 1967 comprising of Shares bearing Nos. 66-D to 70-D (both inclusive) with respect to residential premises being Flat No. 205 admeasuring 370 square feet carpet area, on the 02<sup>rd</sup> Floor, in wing 'D' of the building known as "Anand Nagar" of Swatantra Bhavan Co-operative Housing Society Limited, situated on a portion of Plot No. 222/25 having C. S. No. 3/653 of Malabar & Cumballa Hill Division at Forjett  $Street, Tardeo, Mumbai-400\,026\,within\,the\,Registration\,District\,of\,Mumbai\,City.$ 

Dated this 07th day of February 2025

Sd/-Darshini Shah

702, Akruti Aditya, Sleater Road, Grant Road (West), Mumbai – 400 007 Darshinid1989@gmail.com | 9833695237

## PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that Owner of neduled Property Late SMT. SUSHAMA DINKAR DERE (since Deceased diegnestate on 23/11/2024), her husband MR DINKAR MANOHAR DERE predecease her/died on 13/11/2014), leaving behind her son MR. SHAILESH DINKAR DERE and her married daughter MRS.
SHUBHADA AMOL WADKE {Nee: Ms.
Shubhada Dinkar Dere} as her only legal

heirs.

On behalf of my client MR. SHAILESH
DINKAR DERE, I the undersigned
advocate hereby invite claims or objections
from other heir/s or claimant/s or objector/s
for the transfer of the scheduled property
and shares and interest of the deceased
member in the scheduled property in favour
of my client within a period of 15 days from
the publication of this retire, with segrees of the publication of this notice, with copies of proofs to support the claim/objection at 612/B-20, Anita CHS, Ltd., Sector-6, Road RSC-52, Charkop, Kandivli West, Mumbal – 400067. If no claims/objections are received within the period prescribed above, then any claim received thereafte shall be considered as waived and/or abandoned and my client will execute Registered Release Deed in his favour.

## SCHEDULE DESCRIPTION OF THE PROPERTY FLAT NO. A/20 in KOTI-UDDAN CO-O

HSG. SOC. LTD. situated at AKURL CROSS LANE NO. 1, NEAR ASH/ HOSPITAL, KANDIVALI (EAST) MUMBAI – 400 101, admeasuring 544 sq fts. Built-up area of Village: AKURL Taluka: Borivali, Mumbai Suburba Nitesh D. Achreka

Date: 07/02/2025

## **VISAGAR POLYTEX LIMITED** Regd. Office: - 907/908, Dev Plaza, S.V. Road, Andheri (w), Mumbai-400058 Tel: 022-67424815, Website: www.visagarpolytex.in, Email: contact@visagar.com CIN: L65990MH1983PLC030215

**EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS** FOR THE QUARTER ENDED 31ST DECEMBER, 2024

PARTICULARS	Quarter Ended 31.12.2024 UN-AUDITED	Quarter Ended 31.12.2023 UN-AUDITED	Nine Months Ended 31.12.2024 UN-AUDITED	Year Ended 31.03.2024 AUDITED
T. 11 ( )	UN-AUDITED		UN-AUDITED	_
Total income from operations (net)	-	821.06	0	851.65
Net Profit for the period (before Tax, Exceptional				
Net Profit for the period (before Tax, Exceptional	(32.05)	7.58	(111.49)	(1553.30)
Net Profit for the period before tax				
(after Exceptional and/or Extraordinary items)	(32.05)	7.58	(111.49)	(1553.30)
Net Profit / (Loss) for the period after tax				
(after Exceptional and/or Extraordinary items)	(32.05)	7.58	(111.49)	(1553.30)
Total comprehensive Income for the period				
(Comprising Profit for the period (after tax)				
and Other Comprehensive Income (after tax)	(32.05)	7.58	(111.49)	(1553.30)
Paid up equity share capital				
(Face Value of Rs. 1 each, fully paid up)	2927.01	2927.01	2927.01	2927.01
Reserves (excluding Revaluation Reserve as				
shown in the Balance Sheet of previous year)	-	-	-	-
Earnings Per Share				
(before and after extraordinary items) (of Re. 1/- each)	) l			
a) Basic :	(0.01)	(0.00)	(0.04)	(0.53)
b) Diluted:	(0.01)	(0.00)	(0.04)	(0.53)

The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Result subject to limited review by Auditor for the Quarter ended 31st December, 2024 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Un-Audited Financial Results are available on the website of BSE Limited - www.bseindia.com where the securities of the Company are listed and is also available on the website of the Company-contact@visagar.com

Date: 06.02.2025 Place: Mumbai

(Tilokchand Kothari Managing Director DIN: 00413627

## **SURYODAY** A BANK OF SMILES

### **Suryoday Small Finance Bank Limited** Regd. & Corp. office : 1101, Sharda Terraces, Plot 65, Sector – 11, CBD

Belapur, Navi Mumbai - 400614. CIN: L65923MH2008PLC261472.

## APPENDIX -IV[Rule 8(1)] Possession Notice (For Immovable Property)

Whereas The undersigned being the Authorized Officer of the M/s. Suryoday Small Finance Bank Ltd., under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (ACT NO.54 OF 2002) and in exercise of powers conferred under section 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a demand notice to below mentioned Borrower/s / Guarantor/s. After completion of 60 days from date of receipt of the said notice, The Borrower/s / Guarantor/s having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower/s / Guarantor/s and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on them under section 13(4) of the said Act read with Rule 6 & 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 on the date mentioned herewith:

Sr.	Name of Borrower /	Date of Total Demand notice Outstanding Amount		Date of Physical
No.	Co-Borrower/ Guarantor			Possession
1	LAN No. 207070001258 1) GULSHAN S CHOPRA 2) RESHMA GULSHAN CHOPRA	29/11/2022	Rs.24,85,008.57/- As on Date 19-10-2022	05/02/2025

Description of Secured Asset(s) /Immovable Property (ies): FLAT NO.603, ON THE 6TH FLOOR, A-WING, ADMEASURING 53.91 SQ. MTRS, IN THE BUILDING KNOWN AS "SUMEDH" CONSTRUCTED ON LAND BEARING GUT NO.45, ASSESSED AT RS.1.06 PA AND BEARING GUT NO.45, HISSA NO.1 AND SITUATED WITHIN THE LIMITS OF VILLAGE PADGHAVALI, TALUKA SUDHAGAD, DISTRICT RAIGAD. BOUNDARIES: EAST: OTHER WING, WEST: OTHER WING, NORTH: OPEN PLOT, SOUTH:

The Borrower/s / Guarantor/s in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the M/s Suryoday Small Finance Bank Ltd, for an above-mentioned demanded amount and

further interest thereon. Place: Mumbai, Date: 07-02-2025

Sd/- Authorised Officer, For Suryoday Small Finance Bank Limited

#### LOSS OF SHARE CERTIFICATE NOTICE is hereby given that the Certificate (s) for Equity Shares Nos.of ABB INDIA LIMITED Company Address: Plot No. 5 & 6, 2nd Stage, Disha - 3rd Floor, Peenya Industrial Area IV, Peenya, Bengaluru, Karnataka, 560058 standing in the name (s) of has/have been lost o mislaid and the undersigned has/have applied to the Company to issue duplicate Certificate(s for the said shares. Any person who has any claim in respect of the said shares should write to our Registrar, ABB INDIA LIMITED within one month from this date else the

ompany will proceed to issue duplicate Certificate(s)						
Name Of	Folio	Certificate	Dist	Dist	No of	
Applicant	No	No	Form	To	Shares	
CHETAN /ASANTRAI GANATRA	V0001248	906234	934254095	934254154	60	
Place: Mumb				Share Hold		
Date: 07.02.2	025		CHETAN VAS	SANTRAI G	ANATRA	

**PUBLIC NOTICE** IN THE COURT OF PRINCIPAL COMMERCIAL COURT AT EGMORE, CHENNAI

C.O.S.No. 272 of 2024

M/s. VIJAYALAXMI CORPORATION Represented by its Partner Mr.Arya B Dolia No.13/38, Errabalu Chetty Street, Chennai - 600 001. ..Plaintiff

-Vs-1. M/s. C.G. LIFESPACE LLP

Represented by its partner

2. HARESH PACHANBHAI PATEL Partner of M/s.C.G.Lifespace LLP.

3. MEENA HARESH PATEL Wife of Haresh Pachanbhai Patel Partner of M/s.C.G.Lifespace LLP.

4. SENTHIL KUMAR D. Son of Durai Raj Partner of M/s.C.G.Lifespace LLP

All are having office at
404, 4<sup>TH</sup> Floor, Landmark Building, Near Petrol Pump, S.V.Road,
Borivali West, Mumbai - 400 092. Maharashtra.

..Defendants

The above Commercial Suit has been filed against you all by the plaintiff claiming a sum of Rs.34,62,601.39/- (Rupees Thirty Four Lakhs Sixty Two Thousand Six Hundred and One rupees and Thirty-nine paise Only) together with further interest @ 18% p.a, from the date of plaint to till the date of realization, which came up for hearing on 02.01.2025 before the Hon'ble Principal Commercial Court at Egmore, Chennai and that the Hon'ble Court was pleased to order notice to you returnable by 13.02.2025.

HENCE, PLEASE TAKE NOTICE to appear before the Hon'ble Principal Commercial Court at Egmore, Chennai in person or through your counsel on 13.02.2025 at 10.30 A.M and state your objections if any in the above matter, failing which the above suit will be heard and decided in your absence

> O. HASMUKH JAIN, Advocate Counsel for Plaintiffs

#### PUBLIC NOTICE

This is to inform public at large that Mrs. Pushpavati Dnyandev Gade (legal heir of late Dnyandeo Kanoji Gade) is holder of live shares from No.81 to 85 of Rs.250/- in the Yashoraj (Old Name - Yasholaxmi) Co-op Housing Society, of a flat No.18, 4th floor, admeasuring about 470 sq.fee situated at survey No.58, Hissa no.1 has agreed to Sell/Transfer her Fla property, more particularly described in the Schedule hereunder written to my Client free from all encumbrances, claims and demands. All persond having any claim against or to the said property by way of Mortgage, Gift Sale, Lease, lien, Charge, Trust, Maintenance, Easement or otherwise howsoever are require to make the same known in writing along with documentary proof to the undersigned Advocate at his below mentioned address within 10 days from the date of the Publication hereof, failing which, the Purchaser/Transfer procedure will be completed withou reference to suce claim and the same if any, will be considered as waived

## SCHEDULE OF THE PROPERTY

That the flat premises bearing - Flat No. 18, Yashoraj (Old Name Yasholaxmi) situated at - Opp. Model English School, Manpada Road. Dombivli(W), Dist. Thane- 421201. The said Flat Property situated in the Registration District Thane within the limits of the Kalyan-Dombivli **Municipal Corporation** 

Sd/-

SURYAKANT RAMU PUJARI

Advocate for Purchaser

Office: B/3, Shakti Society, Kajupada Pipeline, Kurla (W), Mumbai - 72.

## **Public Trusts Registration Office,**

**Greater Mumbai Region** Address: Public Trust Registration Office, GBR, 1st Floor, Sasmira Building, Sasmira Road, Worli, Mumbai- 400 030.

**Public Notice** 

Service Request Number: GBR/14046/18/24 Inquiry/case No.: ACC/X/2009/2024

Name of the Trust: MAHARUDRA HANUMAN SEVA SANGH CHAKALA ANDHERI

Address of the Trust: C/o, Hanuman Mandir Survey No. 107 A, Mouje Chakala, CTS No. 539, C/1, Shree Hanuman Nagar, Hanuman Mandir, Parshiwada, Sahar Road, Andheri East, Mumbai Name of the Applicant: Shrikrishna Bhikaji Dhuri

## All Concerned having interest

Whereas in the above application under section 19 of the Maharashtra Public Trust Act 1950, an enquiry is to be made under section 19 of the said Act, on the following points by the Asst. Charity Commissioner, Greater Mumbai Region.

1. Whether a Trust in the respect of the above exists and whether such Trust

2. Whether any of the following properties are the properties of such Trust? Movable Property

SR	SR Property Details			Estimat	ted Value		
1	Cash, Bank I	Balance & Mov	/able Prop	erty		1	83690.00
Value of Movable Property : Rs. 183690/- Only (In Words Rs. One Lakh Eighty Three Thousand Six Hundred And Ninety Only Immovable Property							
SR NO	Town Or Village	CS or Municipal Or Survey No.	Area		essment Judiciary	Tenure or Nature	Estimated Va <b>l</b> ue
1	HANUMAN MANDIR, Shree Hanuman Nagar,	Survey No. 107A, Mouje Chakala, CTS	30*40 Feet (111.6 Sqr. Mtr.)	15	500000	Lifetime	1500000.00

Hanuman Mandir No. 539 C/1 Value of Immovable Property: Rs. 1500000/- Only (In Words Rs. Fifteen Lakh Only This is to call upon you to submit your objections or any evidences if any, at the above office address within 30 days from the date of publication of this notice in written. If not received anything within given period, the inquiry would be completed & necessary orders will be passed. If no objections are received within the stipulated time then further inquiry would be completed and necessary orders will be passed.

This notice given under my hand and seal of the Office on this date 15/01/2025 Sd/-I/C Superintendent
Public Trusts Registration Office
Greater Mumbai Region





#### Appendix IV **POSSESSION NOTICE** [Rule-8 (1)]

(For Immovable Property)

The undersigned being the Authorised Officer of **The Panvel Co-op Urban Bank Ltd** unde the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (54 of 2002) and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice dated 04.05.2024 calling upon the borrower/mortgagor/guarantor Mr. Rohit Madhukar Chitale, Mrs. Malti Madhukar Chitale, Mr. Arun Chintamani Kamble and Mr. Anita Anant Jadhav, to repay the amount mentioned in the notice being Rs.6,25,295/- (Rupees Six Lakh Twenty Five Thousand Two Hundred Ninety Five Only) as on 30.04.2024 with further interest from 01.05.2024 until Payment in full.

The borrower/mortgagor/guarantor having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower/mortgagor/guarantor and the public in general that the undersigned has taken **Physical Possession** of the property described herein below in exercise of powers conferred on him under Section 13 (4) of the said Act read with the Rule 8 of the said Pales 2002 at this 4th of February Chibarch 19 and 19

cules, 2002 on this **4th** of **February** of the year **2025**. The Borrower/Mortgagor/Guarantor mentioned hereinabove in particular and the public in peneral are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of The Panvel Co-op Urban Bank Ltd, Kapad Bazar Branch for an amount of Rs.6,25,295/- (Rupees Six Lakh Twenty Five Thousand Two Hundred Ninety Five Only) and interest thereon.
The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of Section (13) of

the Act, in respect of the time available, to redeem the secured assets

**Description of Immovable Property** House No.81-001, Village - Vadghar, Tal-Panvel , Dist - Raigad - 410206, In the Name Of Mr. Rohit Madhukar Chitale And Mrs. Malti Madhukar Chitale

Place: Village - Vadghar Date: 04-02-2025

The Panvel Co-op Urban Bank Ltd AUTHORISED OFFICER

## Read Daily Active Times

GEETA INDUSTRIAL ESTATE NO. 1 CO-OP. HOUSING SOC. LTD. Add :- Village Navghar, Vasai Road (E), Tal. Vasai, Dist. Palghar **DEEMED CONVEYANCE NOTICE** 

Notice is hereby given that the above Society has applied to this office for declaration of Deemed Conveyance of the following properties The next hearing is kept on 20/02/2025 at 2:00 PM.

Shri. Haresh Natvarlal Sanghavi Partner M/s. A. Y. Associates (Land Owners) & M/s. Geeta Enterprises (Builders) And Others hose who have interest in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned below. Failure to submi any say, it shall be presumed that nobody has any objection and furthe action will be taken

Description of the property

Village Navghar, Tal. Vasai, Dist. Palghar Survey No. Plot No. Area

29 03 Office: Administrative Building-A, 206, 2<sup>nd</sup> Floor, Kolgaon, (SEAL) Palghar-Boisar Road, Tal. & Dist. Palghar. Date: 06/02/2025

1020.00 Sq. Mtrs. Sd/-(Shirish Kulkarni) Competent Authority & District Dy. Registrar Co.Op. Societies, Palghar

Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e))
District Deputy Registrar, Co-operative Societies, Thane
& Office of the Competent Authority

under section 5A of the Maharashtra Ownership Flats Act, 1963 First floor, Gavdevi Bhaji Mandai, Near Gavdevi Maidan, Gokhale Road, Thane (W)-400 602 E-mail:- ddr.tna@gmail.com Tel: 022-2533 1486

No.DDR/TNA/ deemed conveyance/Notice/52828/2025 Date :- 05/02/20.
Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963 Date :- 05/02/2025 Application No. 48 of 2025. Applicant :- Aavakar Co-Operative Housing Society Ltd.


Add : Bhujbal Wadi, Rambaug Lane No. 2, Kalyan (W), Tal. Kalyan, Dist. Thane

Versus Opponents :- 1. M/s. Aarohi Developers Corporation, 2. Vishwanath Ranoji Bhujbal, 3. Padmakar Ranoji Bhujbal, 4. Ashok Ranoji Bhujbal, 5. Pratap Ranoji Bhujbal, 6. Nirman - 1 Co-op. Hsg. Soc. Ltd., 7. Nirman Park - 2 Co-op. Hsg. Soc. Ltd., 8. Ami Darshan Co-op. Hsg. Soc. Ltd., 9. The Ankur Co-op. Hsg. Soc. Ltd., 10. Amidhara Co-op. Hsg. Soc. Ltd. Take the notice that as pe below details those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly. The hearing in the

above case has been fixed on 18/02/2025 at 1.00 p.m.

Description of the Property - Mauje Chikanghar, Tal. Kalyan, Dist. Thane

•	cription of the Froperty - Madje Chikanghai, Tal. Kaiyan, Dist. 1					
	Survey No./CTS No.	Hissa No.	Area			
	99	A/1/2	812.39 Sq. Mtr.			



Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e))
District Deputy Registrar, Co-operative Societies, Thane
& Office of the Competent Authority

under section 5A of the Maharashtra Ownership Flats Act, 1963 First floor, Gavdevi Bhaji Mandai, Near Gavdevi Maidan, Gokhale Road, Thane (W)-400 602 Tel: 022-2533 1486 E-mail:- ddr.tna@gmail.com

No.DDR/TNA/ deemed conveyance/Notice/52827/2025 Date: 05/02/2025 Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963


Competent Authority U/s 5A of the MOFA, 1963.

Application No. 47 of 2025.

#### Applicant :- Sai Villa Co-Operative Housing Society Ltd Add : Near Radha Nagar, Barave Road, Sai Chawk, Kalyan (E), Tal. Kalyan

Versus Opponents :- 1. M/s. Ganeshkrupa Builders through Prop. Shri. Kalilas Balkrushna Jain, 2. M/s. Rachana Construction through Partner Shri. Ramshankar B. Chaudhari, 3. Shri. Kishor Dattatray Desai Take the notice that as per below details those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly. The

earing in the above case has been fixed on 18/02/2025 at 1.00 p.m Description of the Property - Mauie Gandhare, Tal. Kalvan, Dist. Thane Survey No./CTS No. Hissa No.



Competent Authority U/s 5A of the MOFA, 1963. Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e)) District Deputy Registrar, Co-operative Societies, Thane
& Office of the Competent Authority

inger section 5A of the Maharashtra Ownership Flats Act, 1963 First floor, Gavdevi Bhaji Mandai, Near Gavdevi Maidan, Gokhale Road, Thane (W)-400 602 Tel: 022-2533 1486 E-mail:- <u>ddr.tna@gmail.com</u> No.DDR/TNA/ deemed conveyance/Notice/52831/2025 Date :- 05/02/2025 Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963

Application No. 51 of 2025. Applicant :- Laxmi Park Co-Operative Housing Society Ltd. Add : Mouje Kalher, Bhiwandi, Tal. Bhiwandi, Dist. Thane

Versus Opponents :- 1. M/s. Moryas Construction through Prop. Shri. Mangesh Bhargav Salavi, 2. Aruna Pratap Shah, 3. Dimple Pankaj Kolhar, 4. Bela Paras Shah, 5. Dharini Pratap Shahm 6. Prince Pratap Shah, 7. Sai Dham Paras Shah, 5. Dharini Pratap Shahm 6. Prince Pratap Shah, 7. Sai Dham Co-op. Hsg. Soc. Ltd., 8. Vetal Krupa Building O P Co-op. Hsg. Soc. Ltd. (Manav Complex Phase II wing O P), 9. Sadguru Co-op. Hsg. Soc. Ltd., 10. Minabai Co-op. Hsg. Soc. Ltd., 11. Manav Complex Co-op. Hsg. Soc. Ltd. Take the notice that as per below details those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly. The hearing in the above case has been fixed on 18/02/2025 at 1.00 p.m.

Description of the Property - Mauje Kalher, Tal. Bhiwandi, Dist. Thane Survey No./CTS No. Hissa No. Area 1010.00 Sq. Mtr. 3 & 6 82, 317 Sd/-(Dr. Kishor Mande) District Deputy Registrar, Co.Operative Societies, Thane & SEAL

FORM A PUBLIC NOTICE (Regulation 14 of the Insolvency and Bankruptcy Board of India (Voluntary Liquidation Process) Regulation, 2017) FOR THE ATTENTION OF THE CREDITORS OF INTERNATIONAL HOTEL SUPPLY (INDIA) PRIVATE LIMITED

Competent Authority U/s 5A of the MOFA, 1963.

RELEVANT PARTICULARS INTERNATIONAL HOTEL SUPPLY (INDIA) PRIVATE LIMITED 2. Date of incorporation of corporate person 16/10/2018 Authority under which corporate person Registrar of Companies, Mumbai, Maharashtra under the Companies Act, 2013 is incorporated/ registered U51909MH2018FTC315844 Corporate Identity Number/ Limited Liability Identity number of corporate person Unit 108-109, 1 flr B wing, Ctsno.16/1to24&17 Chakala, Andheri-Kurla Road, Andheri E, principal office (if any) of corporate

5 Address of the registered office and Mumbai, Maharashtra, India, 400059 6 Liquidation commencement date of 06.02.2025 corporate person Kashyap Shah - Insolvency Professional Name, address, email address, telephone number and the Registration B-203, Manubhai Towers, Opp. M S University umber of the liquidator Sayajigunj, Vadodara 390020 Email:- kashyap.cs.ip@gmail.com Telephone no. 0265-2362244 Registration no: IBBI/IPA-002/IP-N00367/2017-

18/11035 8 Last date for submission of claims 08.03.2025 Notice is hereby given that INTERNATIONAL HOTEL SUPPLY (INDIA) PRIVATE LIMITED has

commenced voluntary liquidation on 8th March, 2025. The stakeholders of INTERNATIONAL HOTEL SUPPLY (INDIA) PRIVATE LIMITED are hereby called upon to submit a proof of their claims, on or before 8th March, 2025 to the liquidator at the address mentioned against item 7.

The financial creditors shall submit their proof of claims by electronic means only. All othe stakeholders may submit the proof of claims in person, by post or by electronic means. Submission of false or misleading proofs of claims shall attract penalties.

Liquidator of INTERNATIONAL HOTEL SUPPLY (INDIA) PRIVATE LIMITED Registration No: IBBI/IPA-002/IP-N00367/2017-18/1103 Date: 6th February, 2025 AFA valid upto 31-12-202

भात घेवून घेऊन, हे शिबीर सहाय्याने मुख्यालयात ने होते. या शिबीराचा पालिके तील अनेक री व कर्मचारी वर्गाने िया शिबीरात फोर्टीज यटलचे कर्करोग तज्ञ डॉ.हर्षित ा आणि डॉ.उमा डांगी यांनी वेगळ्या प्रकारचे कॅन्सर्स, त्याची क्षणे. निदान व त्यावरची उपचार दती याबाबत उपस्थितांना त्वपूर्ण माहिती विशद केली. या बीराचे आयोजनात **फोर्टी**ज स्पटलच्या माधवी वारीक यांनी त्वपूर्ण भूमिका बजाविली.

## ाल जनजागृता, पनावर माहित कादमी घातक साहित्य

वस्थापक, इंडिया **चॅप्टर महाराष्ट्र** 

द्षण नियंत्रण मंडळ यांच्या ध्यमातून तीन दिवसीय भारत-एस सहयोगी कार्यशाळा आणि रेषदेत अमेरिकेतील शिष्टमंडळाने हत्वाची माहिती दिली.या गर्यशाळेचा माध्यमातून औद्योगिक भागात कार्यरत असलेल्या गमाची तसेच कंपनी मालक व धिकारी यांच्यापुढे धोकादायक गहित्य व्यवस्थापनासाठी सिलेली आव्हाने व नवकल्पना ाणि उपाय यावर या **विषयावर** र्गदर्शन देण्यात आले.

מאלילויו לואולנייוו איאולוי איאילויו तपासणी करण्यात आल्या. कर्करोगाचे लवकर निदान होणेच्या अनुषंगाने १२८ पुरुष व १३९ स्त्रिया अशा एकूण २६७ नागरिकांची तपासणी करण्यात आली. कर्करोगाचे लवकर निदान होण्याकरिता त्यांच्या कर्करोग तपासण्या करण्यात आल्यां.

नवी मुंबई महानगरपालिकेने दि.११ ऑक्टोबर २०२४ पासून नवी मुंबई शहरातील नागरिकांचे कर्करोग निदान लवकर होऊन

warda Ladicité black sounde आणि १३ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रे अशा एकूण १४ ठिकाणी कर्करोग तपासणी केंद्र सुरु करण्यात आलेली आहेत. जानेवारी अखेरपर्यंत या केंद्रांमध्ये ६७६४ पुरुष व ९०७५ स्त्रिया अशाप्रकारे एकूण १७८३९ इतक्या नागरिकांनी लवकर निदान होण्याच्या दृष्टीने कर्करोग तपासणी करुन घेतलेली आहे. नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील नागरिकांना कर्करोग संबंधित उपचारासाठी खाजगी

लागू नव व त्वाच्यायह तावा पुत्र शहरातच उपचार व्हावेत यासाठी दि.१७ जानेवारी २०२५ पासून माँसाहेब मिनाताई ठाकरे रूग्णालय, नेरूळ येथे टाटा ॲक्ट्रेक यांच्या सहयोगातून. कँ सरग्रस्त रुग्णांकरिता १० खाटांचे डे केअर केमोथेरपी सेंटर सूरु करण्यात आलेले आहे. त्याठिकाणी आतापर्यंत ८ रूग्णांनी उपचाराचा लाभ घेतला असून आज एका रुग्णाने डे केअर केमोथेरपी उपचार घेतला आहे.

# वीजबिल ऑनलाईन भरा अन् स्मार्ट फोन, स्मार्ट वॉच जिंका

कल्याणः सलग तीन किंवा त्यापेक्षा अधिक महिन्यांपासून वीजबिल ऑनलाइन भरणाऱ्या लघुदाब वीजग्राहकांना महावितरणने जानेवारी ते मे महिन्याच्या कालावधीसाठी 'लकी डिजिटल प्राहक योजना' सुरू केली आहे. यात प्रत्येक उपविभागस्तरावर पाच बक्षिसे देण्यात येणार आहेत. एकूण तीन लकी ड्रॉ काढण्यात येणार असून कल्याण आणि भांड्य परिमंडलातील ८२ उपविभागांसाठी एकूण १२३० बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.

लकी डिजिटल ग्राहक योजनेत प्रत्येक उपविभागासाठी प्रथम : एक स्मार्ट फोन, द्वितीय : दोन स्मार्ट फीर्न आणि तृतीय क्रमांकासाठी ब्रिक्सिस म्हणून दोन स्मार्ट घड्याळ असे प्रत्येकी पाच बक्षिसे व्यवण्यात

येतील. तसेच ही योजना

बिक्षसासाठी दोन विजेत्यांची प्रतीक्षा यादी राहणार आहे. संपर्क करूनही विजेत्यांनी १० दिवसांत प्रतिसाद न दिल्यास किंवा थकबाकी व इतर कारणांमुळे अपात्र ठरल्यास प्रतीक्षा यादीतील ग्राहकांना बक्षिसे देण्यात

आली आहेत. यासोबतच प्रत्येक

लागू नाही. कल्याण परिमंडलांतर्गत कल्याण एक आणि दोन, वसई, पालघर या चार मंडल कार्यालयातील ४० उपविभाग येतात. तर भांडुप परिमंडलांतर्गत ठाणे, वाशी आणि पेण

महावितरणच्या विद्यमान कर्मचाऱ्यांना

या तीन मंडल कार्यालयातील ४२ उपविभाग येतात. या प्रत्येक उपविभागासाठी एप्रिल, मे व जून या तीन महिन्यांतील लकी ड्रॉमध्ये प्रत्येकी पाच बिक्षसे असे एकूण १ हजार २३० बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. ग्राहकांना १ जानेवारी ते ३१ मे २०२५ दरम्यान सलग तीन किंवा त्यापेक्षा अधिक महिन्यांत नेट बॅकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, यूपीआय, वॉलेट, कॅश कार्ड, एनएसीएच क्यूआर कोड, एनईएफटी आरटीजीएस आदींद्वारे ऑनलाइन वीजबिल भरून योजनेत सहभागी होता येईल:

#### ALNA TRADING AND EXPORTS LIMITED CIN:L51900MH1981PLC025145

महावितरणची 'लकी डिजिटल ग्राहक योजना'

ered Office: Allana House, Allana Road, Colaba, Mumbai-400 001. STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED **DECEMBER 31'202** 

(Rs. in in Lakhs except per share data)

PARTICULARS	Quarter Ended Dec 31, 2024 Reviewed	Nine Months ended Dec 31, 2024 Reviewed	Quarter Ended Dec 31, 2023 Reviewed
Total Income from operations (Net)	0.01	0.65	0.03
Net Profit/ (Loss) for the Period after tax	(1.62)		1
	(1.02)	(4.35)	(2.41)
Other Comprehensive Income (After tax)			
Total Comprehensive Income for the			
Period after tax	(1.62)	(4.35)	(2.41)
Equity Share Capital	20.00	20.00	20.00
Reserves (excluding Revaluation		20.00	20.00
reserves as shown in the Balance sheet			
of previous year)			
Earning Per share (Face value of			
Do 40/ seek / this ender value of		1	
Rs.10/- each) (* Not annualised)			
a) Basic	(0.81)*	(2.18)*	(1.20)*
b) Diluted	(0.81)*	(2.18)*	(1.20)*
Notes	1 (0.01)	(2.10)	(1.20)

Notes:

1) The above results for the quarter and nine months ended December 31, 2024 have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at their meeting held on February 6, 2025. The same was subjected to "Limited Review" by the Statutory Auditors of the Company, as required under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosures requirements) Regulations, 2015.

2) The above is an extract of the detailed format of Quarterly Unaudited Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com).

By Order of the Board

By Order of the Board For Alna Trading And Exports Ltd

DIN: 00322114

Place : Mumbai Date : February 6, 2025 (Anwar Husain Chauhan)

#### जाहिर नोटीस

तमाम जनतेस याद्वारे कळवीण्यात येते की, तुकडी जिल्हा ठाणे पोट तुकडी का अंबरनाथ मौजे बेलवली येथील व कुळगाँव बदलापुर नगरपरीषद यांच्या तील जमीन मिळकत सर्व्हे नं. १० बी, हिस्सा नं. ०२/कॅ/१ अदमासे क्षेत्रफळ . ४३ चौ. मी या भुखंडावर उभारलेल्या सिद्धीविनायक अपार्टमेंट या इमारतीचे काम मे. संकुल बिल्डर्स ॲण्ड डेव्हलपर्स तर्फे करण्यात आलेले होते व आहे. मे. ल बिल्डर्स ऑण्ड डेव्हलपर्स चे मुख्य व प्रथम भागीदार श्री. विश्वदीव श्रीधर रकर यांचे दिनांक ०५/१०२०२० रोजी निधन झालेले असुन आज रोजी ते न नाहीत त्यांच्या मृत्युच्या पश्च्यात मे. संकुल बिल्डर्स ॲण्ड डेव्हलपर्स या गारा संस्थे मध्ये भागीदारी कंपनीमध्ये श्री विश्वदीप श्रीधर आंबेरकर यांचे हक्क नंबंध अधिकार वारसा हक्क भागीदारीहक्क यांचे वारस म्हणुन श्री. सोपमनाथ दीप आंबेरकर यांच्या नावे हस्तांतरीत करण्यांकरीता किंवा मे. संकूल बिल्डर्स डेव्हलपर्स मध्ये मुख्य भागीदार म्हणुन त्यांचे नाव व हक्क हितसबंध अधिकार ा हक हस्तांतरीत करण्याकरीता प्रक्रीया सुरू केलेली आहे तरी मे. संकुल र्स ॲण्ड डेव्हलपर्स मधील मुख्य भागीदार श्री. विश्वदीप श्रीधर आंबेरकर । पश्च्यात कोणत्याही व्यक्तीचे अथवा संस्थेचे हक्क हितसंबंध अधिकार वारसा प्रस्तापीत होत असल्यास किंवा हरकत असल्यास सदर जाहीरात प्रकाशीत गपासुन ०८ दिवसांच्या मुदतीमध्ये खालील दिलेल्या पत्यावर व्यक्तीशा किंवा स्वरूपात पुराव्यानीशी हजर रहावे तसे न झाल्यास तद नंतर कोणत्याही ची अथवा संस्थेची कोणत्याही प्रकारे काहीही एक हरकत नाही असे समजन्यात प्ढील कार्यवाही करण्यात येईल तदनंतर कोणतीही तक्रार विचारात घेतली ताही म्हणुन ही जाहीर नोटीस प्रकाशीत सही / -

मनाथ विश्वदीप आंबेरकर ातीने <mark>महालक्ष्मी असोसि</mark>एट नं. ०९ बिपीन को हौ. सो, नगर, कात्रप बदलापुर (पु)

श्री. सोमनाथ विश्वदीप आंबेरकर वारसदार

विश्वदीप को . हो. सो आंबेर्कर इस्टेट, कुळगांव बदलापुर (पु) तह अंबरनाथ